

**कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण  
कायदा, २००५  
सेवा देणारे / पुरविणारे (Service Provider)  
घोषित करणेबाबत.**

**महाराष्ट्र शासन**

महिला व बाल विकास विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२००६/प्र.क्र.२९५/का-२,  
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.  
दिनांक : ३० ऑक्टोबर, २००७

- वाचा :-** १) शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग, क्रमांक संकीर्ण-२००६/प्र.क्र.२९५/का-२, दि. २१ डिसेंबर, २००६.  
२) शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग, क्रमांक संकीर्ण-२००६/प्र.क्र.२९५/का-२, दि. २२ मे, २००७.  
३) शासन पत्र महिला व बाल विकास विभाग, क्रमांक सकबो-२००७/प्र.क्र.१७६/का-२, दिनांक ३० ऑगस्ट, २००७.  
४) आयुक्त, महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय, पुणे यांचे क्र. मबाविआ/डी.व्ही.अॅक्ट/समुपदेशन सेवा पुरविणे/१५८५४, दिनांक ११/१७.९.२००७ चे पत्र.

**प्रस्तावना :-** कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ च्या कलम (१०) (१)येथील तरतूदीप्रमाणे व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम, २००६ च्या नियम ११ व नमूना फॉर्म VI मधील अ. क्र. ३ च्या रकान्यात सेवा देणारे पुरविणारे (SERVICE PROVIDER) म्हणून नमूद केलेल्या सेवेच्या प्रकारांपैकी, सेवा देणारे/पुरविणा-यांकडून कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिलेस मनोविकार समुपदेशन सेवा (Psychiatric Counselling), कौटुंबिक सुपदेशन सेवा (Family Counselling) व समुह समुपदेशन सेवा (Counselling for a group of people who are Victims of Domestic Violence and family Disputes) या सेवा पुरविण्यासाठी सेवा देणारे / पुरविणारे घोषित करणे / नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-** कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ मधील कलम १० (१) व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम, २००६ नियम ११ व नमूना फॉर्म VI मधील अ.क्र. ३ च्या रकान्यात उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या सेवा पुरविण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या समन्वयाने राज्यात कार्यरत असलेली व नविन मान्यता प्राप्त अशी एकूण २० महिला

समुपदेशन केंद्रे, तसेच महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड, मुंबई यांची जी ६२ कौटुंबिक समुपदेशन केंद्रे (Family Councelling Centers) आहेत त्यांना या निर्णयान्वये सेवा पुरविणारे / देणारे (Service Provider) म्हणून घोषित करून नेमण्यात येत आहे. (सोबत प्रपत्र अ, ब, क प्रमाणे यादी जोडली आहे)

२. सर्व महिला समुपदेशन केंद्र /कौटुंबिक समुपदेशन केंद्रांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत किती महिलांना मनोविकार समुपदेशन सेवा, कौटुंबिक समुपदेशन सेवा, समुह समुपदेशन सेवा, इ.पुरविलेली आहे, याबाबतची आकडेवारी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावी. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील संकलीत केलेली माहिती, आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांना दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पाठवावी.

३. यावरील होणारा खर्च त्या-त्या संबंधित समुपदेशन केंद्राने / कौटुंबिक समुपदेशन केंद्राने त्यांना प्राप्त होणा-या उपलब्ध अनुदानातून भागविण्यात यावा.

४. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ व त्याचे नियम, २००६ हे केंद्रिय महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वेबसाईट [www.wcd.nic.in](http://www.wcd.nic.in) वर उपलब्ध आहेत.

५. सदर शासन निर्णय तसेच महिला समुपदेशन केंद्र /कौटुंबिक समुपदेशन केंद्राची यादी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

स्वाक्षरीत/-

( जयंत जनबंधु )

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.

मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा.मंत्री, महसूल विभाग, यांचे खाजगी सचिव.

मा.मंत्री, ग्राम विकास विभाग, यांचे खाजगी सचिव.

मा.मंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा.राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा.सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मुंबई.

प्रधान सचिव (अपिल व सुरक्षा), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव व विधी परामर्शी, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई  
प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
सचिव शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.  
पोलीस महासंचालक, पोलीस मुख्यालय, मुंबई.  
सचिव, महाराष्ट्र राज्य समाजकल्याण सल्लागार बोर्ड, मुंबई  
समन्वयक, महिला व बालकांचे विशेष कक्ष, टाटा सामाजिक विज्ञान संस्थाना, डाक पेटी क्र. ८३१३, देवनार, मुंबई-  
४०० ०८८.  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी  
सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई  
व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई.  
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई.  
आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.  
विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, पोलीस मुख्यालय, मुंबई.  
महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई.  
सर्व निबंधक, उच्च न्यायालय, नागपूर/औरंगाबाद.  
सर्व जिल्हा न्यायाधिश, जिल्हा न्यायालय,  
सर्व मंत्रालयीन विभाग  
सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी  
सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  
सर्व प्रांत अधिकारी,  
सर्व तहसिलदार,  
सर्व नायब तहसिलदार,  
सर्व गट विकास अधिकारी,  
सर्व विस्तार अधिकारी  
सर्व समाज विकास अधिकारी, महानगरपालिका, मुंबई शहर/मुंबई उपनगर  
सर्व संस्थाचालक, समुपदेशन केंद्र(आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांचे मार्फत)  
सर्व संस्था चालक, कौटुंबिक समुपदेशन केंद्र, (सचिव, महाराष्ट्र राज्य, समाज कल्याण सल्लागार बोर्ड, मुंबई यांचे  
मार्फत)  
सर्व उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड नस्ती, का-२.

प्रपत्र अ

टाटा सामाजिक विज्ञान संस्था अंतर्गत जुने १० कार्यरत महिला समुपदेशन केंद्रांचे नांव, पत्ता व फोननंबर

अ.क्र	समुपदेशन केंद्रांची नांवे	जिल्हा	पत्ता व फोन नंबर
१.	पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई	मुंबई	पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय, क्रॉफर्ड मार्केट, बिल्डींग नं.५, तळमजला, मुंबई-४०० ००१ फोन नं.०२२-२२६२०१११ विस्तार-२०६
२.	दादर पोलीस स्टेशन	मुंबई	दादर पोलीस स्टेशन, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम) मुंबई -४०० ०२८ फोन नं.०२२-२४९४०३०३ विस्तार -१८१
३.	कांदीवली पोलीस स्टेशन	मुंबई	कांदीवली पोलीस स्टेशन, एस.व्ही.रोड शताब्दी हॉस्पिटल समोर, कांदीवली (पश्चिम) मुंबई-४०० ०६७ फोन नं.०२२-२८०२०७११ विस्तार३२१
४.	सी.बी.डी.बेलापूर पोलीस स्टेशन	नवी मुंबई	सी. बी. डी. बेलापूर पोलीस स्टेशन, सेक्टर क्र.१, बेलापूर बस डेपो समोर, नवी मुंबई ४०० ६१४ फोन नं..०२२-२७५८०२५५
५.	पोलीस अधीक्षक, पुणे	पुणे	पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण यांचे कार्यालय, लोकल क्राईम ब्रँच, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे-४११ ०१८ फोन-०२०-२५६५१३५३
६.	नाशिक तालुका पोलीस स्टेशन	नाशिक	नाशिक तालुका पोलीस स्टेशन लोकल क्राईम ब्रँच, गंगापूररोड, नाशिक-२ फोन नं.०२५३-२५७४०९७
७.	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय	औरंगाबाद	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय (ग्रामिण) हडको, टि.व्ही. सेंटरजवळ औरंगाबाद ३ फो .न.०२४०/२३९२६३३ विस्तार २२१
८.	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय	यवतमाळ	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय जिल्हा यवतमाळ फो नं.०७२३२/२४३२२० विस्तार २२५
९.	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय	वर्धा	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय,कलेक्टर ऑफिसजवळ जिल्हा वर्धा फो नं.०७१५२/२३२५२२ विस्तार २२५
१०	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय	नांदेड	पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, लोकल क्रायीम ब्रँच वजिराबाद जिल्हा नांदेड-२ फो नं.०२४६२/२३४२२५.

प्रपत्र ब

नवीन १० मान्यता प्राप्त समुपदेशन केंद्रांची नावे व पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह

अ.क्र	समुपदेशन केंद्रांची नावे	जिल्हा	पत्ता व फोन नंबर
१.	इंटरनेट कॉम्प्युटर एज्युकेशन, धुळे	धुळे	शांतीनगर, प्रताप मिलच्या मागे, धुळे फोन नं.०२५६२-२४९४२३
२.	आधार बहुउद्देशिय संस्था, जळगांव	जळगांव	न्यु प्लॅट चिकाटे गल्ली, कचेरीजवळ, स्टेशनरोड, अमळनेर जि.जळगांव फोन नं.०२५८७-२२३६४३
३.	सामाजिक आर्थिक विकास संस्था, परभणी	परभणी	केरवाडी ता.पालम जि.परभणी फोन नं.०२४५३-२७०२३६
४.	भगिनी निवेदिता प्रतिष्ठाण, सांगली	सांगली	गणेश दुर्ग, निवेदिता भवन, शहर पोलीस स्टेशन, सांगली -४१६ ४१६ फोन नं.०२३३-२३२६७६२/२३७६७०४ मोबाईल नं.९८२२०१३१८६
५.	युवा रुरल असोसिएशन नागपूर	भंडारा	आपदग्रस्त महिला सल्ला व मार्गदर्शन केंद्र, पोलीस वाचनालया समोर, पोलीस मुख्यालय, भंडारा फोन नं.०७१८४-२५४२८८ विस्तार-२२१
६.	स्त्री मुक्ती संघटना, दादर, मुंबई	उस्मानाबाद	महिला आधार व समस्या निवारण केंद्र, पोलीस अधिक्षक यांच्या आवारात उस्मानाबाद जि.उस्मानाबाद फोन नं.०२४७२-२२८८८३
७.	स्त्री मुक्ती संघटना,दादर, मुंबई	बुलढाणा	स्त्री मुक्ती संघटना महिला समुपदेशन केंद्र, बुलढाणा पोलीस स्टेशनच्या आवारात, बुलढाणा फोन नं.०७२६२-२४३४६१
८.	भारतीय स्त्री शक्ती, नागपूर	नागपूर	युवा रुरल असोसिएशन महिला व बालक समुपदेशन केंद्र, सिताबर्डी पोलीसस्टेशन, सिताबर्डी,नागपूर फोन नं.०७१२-२७४५६१३
९.	भारतीय स्त्री शक्ती, ठाणे	ठाणे	कापुरबावडी पोलीस स्टेशनच्या आवारात ठाणे जि.ठाणे फोन-०२२-३२५०८८३३
१०.	भारतीय स्त्री शक्ती, अमरावती	अमरावती	दिशा कौंटुबिक सल्लाकेंद्र, पोलीस आयुक्तालय कॅम्प अमरावती . फोन नं. ०७२१-२६७१९९५

## प्रपत्र क

महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड व्दारा संचलीत अनुदानीत कौटुंबिक सल्ला केंद्राचे नांव व पत्ते

	मूळ संस्थेचे नांव व पत्ता	कौटुंबिक सल्ला केंद्राचे नांव व पत्ते
<b>मुंबई विभाग</b>		
मुंबई १)	१. ए.के. मुन्शी योजना, जे.टी. शेठ मंदबुध्दी विकास केंद्र, ३री पांजरपोळ लेन, मुंबई-४ फोन २२४२४८८३	(१) ए.के. मुन्शी योजना, जे.टी. शेठ मंदबुध्दी विकास केंद्र, ३री पांजरपोळ लेन, मुंबई-४ फोन २२४२४८८३
२)	२. महिला दक्षता समिती, प्लॉय ओव्हर ब्रिजच्या खाली, गाळा नं.५, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम मुंबई-२८. फोन ४३२९६९	२ महिला दक्षता समिती, प्लॉय ओव्हर ब्रिजच्या खाली, गाळा नं.५, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम मुंबई-२८. फोन ४३२९६९
मुंबई ३) उपनगर	१. स्त्री मुक्ती संघटना, श्रमीक, ३९टिळक वसाहत, रोड नंबर३, दादर, मुंबई - १४ फोन २४१८७६४५	१.. एम. सी. जी.डी. जुना दवाखाना, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाजवळ, आर.सी.मार्ग चेंबूर मुंबई.
४)	२. स्वाधार केशव गोरे स्मारक स्ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव (प.)मुंबई ६२	२. . स्वाधार केशव गोरे स्मारक स्ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव (प.)मुंबई ६२ फोन नं. ८७२०६३८
५)	३. सोसायटी फॉर ह्यूमन अँड एनव्हायमेंटल डेव्हलपमेंट, चर्च स्ट्रीट, सेट मेरी हायस्कूल जवळ, कालीना सांताक्रूझ मुंबई फोन नं. ६१४५७८२	३. सोसायटी फॉर ह्यूमन अँड एनव्हायमेंटल डेव्हलपमेंट, चर्च स्ट्रीट, सेट मेरी हायस्कूल जवळ, कालीना सांताक्रूझ मुंबई फोन नं. ६१४५७८२
६)	४. कम्युनिटी आपटरीच प्रोग्राम, मेथॉडीस्ट सेंटर, २१ वाय.एम सी.ए. रोड १/एफ १ ला मजला भायखळा, मुंबई . फोन. २३०७६७८९	४. कम्युनिटी केअर अँड कौन्सीलींग, अण्णा नगर, कामरा शाळेमागे, दोरवाडा, घारावी मुंबई -१७
७)	५. नवजिवन सेंटर प्लॉटनंबर १८, सेक्टर १०/अ, वाशी नवी मुंबई फोन ७६६९४८४	५. रुम नंबर ११, बिल्डींग न.५९, २ रा मजला, बोहरी चाळ, कामाठीपूरा, अलेक्झांडर सीनेमाजवळ, मुंबई-८.
८)	६. प्रयास, बिल्डींग नं.९/१ बी.डी.डी. चाळ, वरळी मुंबई -१८ फोन ४९४७१५६	६. जेल प्रीमायसेस अँड प्रोटेक्टीव्ह होम्स,मुंबई.

९)	७. अपनालया नवीन जयफलवाडी, इमारत क्रमांक ७ च्या मागे, आर्मड पोलीस कॉलनी, मुंबई -२६	७. ८८९/८९६, १४ लोटस कॉलनी, शिवाजीनगर गोवंडी मुंबई-४३
ठाणे १०)	१. अखील भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्था, २२, प्रकाश अपार्टमेंट काटेमणीवली, कल्याण इस्ट जिल्हा-ठाणे फोन - ३३३१३३३	१. अखील भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्था, २२, प्रकाश अपार्टमेंट काटेमणीवली, कल्याण इस्ट जिल्हा-ठाणे फोन - ३३३१३३३
११)	२. भारतीय महिला फेडरेशन १७ ए-४४ वृंदावन सोसायटी ठाणे वेस्ट फोन ५४०६४०४.	२. साईकृपा, गणपती इंडस्ट्रीजच्यामागे, नवाकाळा पोलीस चौकी नं२ जवळ, घंटाळी, नवपाडा ठाणे.
१२)	३. जीजाऊ प्रतिष्ठान ट्रस्ट, वाल्मीकी अपार्टमेंट गंधार नगर, कडकडकपाडा कल्याण वेस्ट जिल्हा ठाणे	३. नील सुमन अपार्टमेंट , छोटा म्हसोबा मंदिराजवळ, चिकनघर, कल्याण वेस्ट, जिल्हा ठाणे
१३)	४. स्त्री मुक्ती संघटना, श्रीमती, ३१ टिळक वसाहत, रोड नंबर ३, दादर, मुंबई - १४ फोन २४१८७६४५	४. सीडको कम्युनिटी सेंटर तळमजला सेक्टर नं.४ वाशी नवी मुंबई जिल्हा ठाणे.
१४)	५. जनकल्याण बहु. शिक्षण प्रसारक मंडळ, प्रथमेश निवास प्लॉट नं. ४, २ रा मजला, प्लॉट नं. १०१ सेक्टर १९-२०, फणसपाडा, बेलापूर, नवी मुंबई जिल्हा ठाणे फोन २७८७५३७०	५. फॅमीली कौन्सिलींग सेंटर शॉप नंबर बी-२४ , सारस्वत को-ऑप. बँकेजवळ, कचेरी रोड, पालघर वेस्ट जिल्हा-ठाणे.
सिंधुदूर्ग १५)	१. महिला मंडळ, मंडळ, जिल्हा सिंधुदूर्ग.	१. शिरसाठ विल्डींग , शिवाजीनगर, होमगार्ड च्या मागे कुडाळ.
१६)	२. बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण जिल्हा सिंधुदूर्ग फोन -०२३६५-५२२५०	२. बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण जिल्हा सिंधुदूर्ग फोन -०२३६५-५२२५०
पुणे विभाग		
पुणे १७)	१. कवे इन्स्टिट्यूट आफ सोशल सायन्सेस, कर्वेनगर, पुणे फोन नं-५४३५२११	१. कवे इन्स्टिट्यूट आफ सोशल सायन्सेस, कर्वेनगर, पुणे फोन नं-५४३५२११
१८)	२. पुना वुमन्स कॉन्सिल, ५-ए, राजेंद्र सिंगजी रोड, पुणे फोन नं-८४२१४९	२. पुना वुमन्स कॉन्सिल, ५-ए, राजेंद्र सिंगजी रोड, पुणे फोन नं-८४२१४९
१९)	३. स्वाधार द्वारा निवारा डेव्हिड ससुन, ९६ नवी सदाशिव पेठ, पुणे फोन नं-	३. पिंपरी पोलीस लाईन, बी-३७, टेलीफोन कॉलनीजवळ, चिंचवड, पुणे
२०)	४. कलावती आदर्श महिला विकास केंद्र, सिध्दकला अपार्ट. ज्ञानदिप कॉलनी, गल्ली नं- २, कर्वेनगर , पुणे	४. इंदिरा पेहलाझा अपार्टमेंट मार्केटरोड, सीव्हील कोर्टच्या मागे, जून्नर, जि. पुणे

२१)	फोन ५६७६६०९ ५.साथी, बी. अश्वीन सोसायटी, मुंबई पुणे रोड, शिवाजीनगर पुणे फोन ५८१३५६४	५. येरवडा जेल, पुणे.
सातारा २२)	१. महिला सामाजिक समता परिषद श्रमसाफल्य, लक्ष्मीनगर, फलटण, जिल्हा सातारा फोन २२४४१५	१. राम मंदिरच्या मागे कसबा पेठ फलटण, जिल्हा सातारा.
२३)	२. इंडियन इन्टीट्यूट ऑफ रीसर्च अँड डेव्हलपमेंट नोमॅडिक अँड डी नोर्टीफाईड टॉइब्ज, व्दारा- यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सोशल वर्क जकातवाडी सातारा. फोन-३०५८०	२. फॅमिली कौन्सीलींग सेंटर, शहर पोलीस स्टेशन, सातारा. फोन २२३३.
२४)	३. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सोशल डेव्हलपमेंट सोसायटी ,बिदल ता. मान, सातारा	३. बतरा चिल्ड्रन हॉस्पिटल समोर एस.टी स्टॅड मागे, दहीवाडी ता. मान, जिल्हा सातारा.
सांगली २५)	१.प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटी, आनंद, पंढरपूर रोड, मीरज जिल्हा सांगली	१.प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटी, आनंद, पंढरपूर रोड, मीरज जिल्हा सांगली
२६)	२. भगीनी निवेदीता प्रतिष्ठान, यशवंतनगर, राजवाडा, सांगली फोन ३७३२७३	२. भगीनी निवेदीता प्रतिष्ठान, यशवंतनगर, राजवाडा, सांगली फोन ३७३२७३
सोलापूर २७)	१.अक्कलकोट एज्यु. सोसायटी ९८८, नॉर्थ कसबा पेठ न्यू पॅलेस कंपाऊंड, सोलापूर.	१.फॅमिली कौन्सीलींग सेंटर ७०१, थोबाडे वाडा, मल्लीकार्जून मंदिराजवळ, सोलापूर.
२८)	२. भारतीय स्त्री शक्ती गिरीष कटारीया मार्ग, माहिम मुंबई	२. मैत्रिण कौटुंबिक सल्ला केंद्र माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ऑफीस परिसर, जूनी स्कूल बिल्डिंग देशपांडे गल्ली , सांगोला, जिल्हा सोलापूर.
कोल्हापूर २९)	छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस, एज्युकेशन अँड रिसर्च विद्यानगर, विद्यापीठ रोड, कोल्हापूर फोन नं-६६२५५७/६६२५५८	छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट फॅमिली कौन्सीलींग सेंटर, ओबेरॉय कॉम्पज, विद्यापीठ रोड, कोल्हापूर
नाशिक विभाग		
नाशिक ३०)	महिला हक्क संरक्षण समिती, गोळे कॉलनी, गर्दे मंगल कार्यालयाजवळ, नाशिक फोन नं- ३१०७२९	जूनी एम.सी.जी.डी.बिल्डींग, पंडित कॉलनी, नाशिक
धुळे ३१)	१. समाजवादी महिला सभा, द्वारा. यशवंत क्लासेस, १३५५, गल्ली नं-५, धुळे फोन नं.२४३२२	१. कल्याणी कौटुंबिक सल्ला केंद्र, १३५५, नगरपट्टी, धुळे
जळगांव ३२)	राजश्री शाहू प्रतिष्ठान, चूंचले, चौपडा ता.जि.जळगांव	प्लॉट नं-१, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चंदगुरिया नगर, जलशुध्दी केंद्राजवळ, चौपडा, जि.जळगांव
अहमदनगर		



३३)	१. महा. तांत्रिक शिक्षण मंडळ कौस्तुभी, सोनानगर, सावेडी रोड, कुष्ठधामजवळ अहमदनगर फोन नं. ४२३६२९	१.ममताई फॅमिली कौन्सीलींग सेंटर , हॉटेल ओबेराय समोर, अहमदनगर फोन नं. ४२०२३९.
३४)	२. प्रवरा इन्स्टीट्यूट ऑफ रीसर्च अँड एज्युकेशन इन नॅचरल अँड सोश सायन्सेस लोणी बु. ता. राहता, जिल्हा अहमदनगर	२. प्रवरा इन्स्टीट्यूट ऑफ रीसर्च अँड एज्युकेशन इन नॅचरल अँड सोश सायन्सेस फार्मसी कॉलेज जवळ, संगमनेर रोड, लोणी बु. ता. राहता, जिल्हा अहमदनगर फोन नं. ०२४२२-२७३४९२

अमरावती विभाग

अमरावती		
३५)	लिबरल फॅन्डस असोशीएशन, सीध्दार्थ नगर, नवसारी बस स्टॅन्ड, वलगावरोड, अमरावती फोन नं. ०२१२-२६५०४११	समर्पन फॅमिली कौन्सीलींग सेंटर, न्यु स्वस्तीक नगर, पाण्याच्या टाकीजवळ , बडनेरा रोड अमरावती.
३६)	२. भारतीय स्त्री शक्ती, ४ गिरीश कटारीया मार्ग, माहिम, मुंबई १६. फोन नं. ४३७६४४१, ४३७२४१९	२. सलोखा कौटुंबिक सल्ला केंद्र , जने मोटे प्रसूतीगृह इमारत, स्टेशनरांड अमरावती
अकोला ३७)	महा. महिला विकास संस्था, समता नगर कैलाश टेकडी, निमवारी पोलीस लाईनजवळ अकोला	कनकवाडी स्टेट बँकजवळ मूती जापूर जिल्हा अकोला
वाशिम ३८)	१. श्री व्यंकटेश सेवा समिती, व्दारा अँड. विजय जाधव, टिळक चौक वाशिम.	ए.पी.एम. सी. यार्ड , हिंगोली रोड वाशिम .
३९)	२. लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, शॅप नं. ३३, श्रीराम कॉम्प्लेक्स, पुसद रोड, उमरखेड जिल्हा यवतमाळ	२.जिल्हा परिषदेच्या समोर , कलापड कॉम्प्लेक्स, वाशिम जिल्हा वाशिम.
यवतमाळ ४०)	लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ, वसंतनगर , उमरखेड जिल्हा यवतमाळ	आरोही फॅमिली कौन्सीलींग सेंटर गुरुदेव वॉर्ड तहसील ऑफीसजवळ, घाटंजी, जिल्हा-यवतमाळ
बुलढाणा ४१)	प्रीयदर्शनी महिला मागासवर्गीय विकास मंडळ, पानेराखेडी, तालुका मोटाला, जिल्हा-बुलढाणा.	फॅमिली कौन्सीलींग सेंटर वॉर्ड नं ९ गणेशनगर बुलढाणा.

नागपूर विभाग

नागपूर ४२)	१. मातृसेवा संघ इन्स्टिट्युट ऑफ सोशल वर्क, नॉर्थ अंबेजरी रोड, शिताबर्डी, नागपूर फोन नं- ५२३५९६/५२२३९३	१. मातृसेवा संघ इन्स्टिट्युट ऑफ सोशल वर्क, नॉर्थ अंबेजरी रोड, शिताबर्डी, नागपूर फोन नं- ५२३५९६/५२२३९३
४३)	२. मातृसेवा संघ इन्स्टिट्युट ऑफ सोशल वर्क वेस्ट हायकोर्ट रोड, बजाज नगर, नागपूर फोन नं-५२१५५५	२. फॅमिली कौन्सीलींग सेंटर, धनतोली पोलीस स्टेशन , नागपूर
४४)	३. लिगल लिटर्सी मुमेट फार वुमन, १७, गणेश कॉलनी, प्रताप नगर चौक, रिंगरोड, नागपूर फोन नं-२६४८२३	३. लिगल लिटर्सी मुमेट फार वुमन, १७, गणेश कॉलनी, प्रताप नगर चौक, रिंगरोड, नागपूर फोन नं-२६४८२३
४५)	४. इंडियन इस्टिट्युट आफ युथ वेलफेअर, १३४,	४. फॅमिली कौन्सीलींग सेंटर, नागपूर पोलीस

४६)	शिवाजीनगर, नागपूर फोन नं-२४८४२९/२४४६६३ ५. बापूजी बहुजन समाज कल्याण बहु.संस्था, श्रीनिकेतन अपार्ट., ५, नरगुडकर लेआउट, कमला रोड, नागपूर फोन नं-५५०६२९/२६६७७०	स्टेशन, नागपूर ५. बापूजी बहुजन समाज कल्याण बहु.संस्था, श्रीनिकेतन अपार्ट., ५, नरगुडकर लेआउट, कमला रोड, नागपूर फोन नं-५५०६२९/२६६७७०
भंडारा ४७)	प्रगती महिला समाज, मंगल पांडे वॉर्ड, प्रगती वुमेन्स कॉलेज, विद्यानगर, नागपूर रोड, भंडारा फोन. ५३६२६	विद्यानगर,भंडारा.
चंद्रपूर ४८) ४९)	१. सरस्वती शिक्षण महिला मेडळ, बाल संगोपन आज्ञाद बाग जवळ चंद्रपूर फोन. ५६९०९ २. सन्मीत्रा फॅमीली कौन्सीलींग सेंटर, हॉटेल पॅलेस जवळ, बसस्टॅन्डचे बाजूला, चंद्रपूर फोन नं. ५२९९७.	१. महात्मा फुले सादन, कृष्णनगर, मूलरोड, चंद्रपूर. २. सन्मीत्रा फॅमीली कौन्सीलींग सेंटर, हॉटेल पॅलेस जवळ, बसस्टॅन्डचे बाजूला, चंद्रपूर फोन नं. ५२९९७
गडचिरोली ५०) ५१)	१. जागृती महिला मंडळ, रामपूर, तुक्कमवार्ड, नं-५, करमेल रोड, गडचिरोली २. ग्रामीण शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ, चार्मोसी, तहसिल कार्यालयाजवळ, जि.गडचिरोली	१. जागृती महिला मंडळ, रामपूर, तुक्कमवार्ड, नं-५, करमेल रोड, गडचिरोली २. गोवर्धन हाऊस, तहसिल कार्यालयाजवळ, जि.गडचिरोली
वर्धा ५२)	चेतना विकास, गोपुरी, वर्धा, फोन २४०८०६	समाधान केंद्र, सहयोग प्रेस, राजकला टॉकीज रोड, मगनवाडी, वर्धा.
औरंगाबादविभाग		
औरंगाबाद ५३)	अश्वघोष मानव विकास संस्था, सी ७२/७३ स्नेहनगर स्टेशनरोड, औरंगाबाद	फुलेनगर, पीरबाजार, स्नेहनगर, शासकीय इंजिनियरींग कॉलेज समोर, स्टेशनरोड, औरंगाबाद -५ फोन नं. ०२४०-२३५६३९६.
जालना ५४)	कॉन्सिल फॉर रूलर टेक्नोलॉली अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, घ.नं-२९८, दाना बाजार, कॉन्टेंटमेंट एरिया, औरंगाबाद फोन नं-२३७९०९९	प्लॉट नं२७५, प्रियदर्शनी नगर, सभाजी कॉलनी, भोकरदन नाका, जालना
परभणी ५५)	लोकदिप युवा विकास संस्था, द्वारा, डॉ.अरुण बी.इंगळे, बी.एड.सी. कॉर्टर्स, नं-सी/२९, विद्यानगर, परभणी फोन नं-२६९०९	रेड लाईट ऐरिया, परभणी
हिंगोली ५६)	उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ, उज्वल सरस्वती नगर, ता.जि.हिंगोली	उज्वल फामिली कॉन्सिलींग सेंटर, बोईपूरा, बागडीया हॉस्पिटल, २ रा मजला, हरण चौक, हिंगोली.
बीड ५७)	१. ग्रामीण विकास मंडळ, बनसारोला, तालुका केंज, जिल्हा बिड फोन नं. ०२४४६-२४७७६४	१. नगररोड, पोलीस कमीशनर ऑफीस समोर, बीड.

५८)	२.युवा ग्रामीण विकास मंडळ, धारुर रोड, केज जिल्हा बीड. फोन ०२४४५-२५२१३४,२५२७३२	२.युवा ग्रामीण विकास मंडळ, धारुर रोड, केज जिल्हा बीड. फोन ०२४४५-२५२१३४,२५२७३२
नांदेड ५९)	प्रगती महिला मंडळ, फुलेनगर, वसंतनगर, मगनपूरा, नांदेड फाने नं-४५०४५/८४०८४	प्रगती महिला मंडळ, फुलेनगर, वसंतनगर, मगनपूरा, नांदेड फाने नं-४५०४५/८४०८४
उस्मानाबाद ६०)	त्रिरत्न महिला बहु.संस्था, निकचकूर, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद फोन नं-९४८८६५४९४०	रचना कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, काजी बिल्डींग, २ रा मलजा, पंचायत समितीसमोर, मु.पो.ता.उमरगा, जि.उस्मानाबाद
लातूर ६१)	१. महात्मा बसमेश्वर शिक्षण संस्था द्वारा प्रिंसिपल महात्मा बसमेश्वर, खडोबा गल्ली, लातूर फोन नं-४५२५६	१. महात्मा बसमेश्वर शिक्षण संस्था द्वारा प्रिंसिपल महात्मा बसमेश्वर, खडोबा गल्ली, लातूर फोन नं-४५२५६
६२)	२. सरस्वती महिला मंडळ, विश्वसदन, परचूरे निवास, सुतमिल जवळ, लातूर फोन नं-४२३५०	२. भारतमाता मंदिर, मालकोन्जी व्हीलेज, ता.हौसा, जि.लातूर